

सहायक कामगार आयुक्त वर्ग-१ या संवर्गाची
दि.१/१/२००१ पर्यंतची हंगामी सेवाज्येष्ठता यादी.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,
शासन निर्णय क्र.ज्येष्ठता-२०१२/प्र.क्र.२२/कामगार-८,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- ३१ मार्च, २०१२.

पहा:-१) शासन निर्णय क्र.काआआ-१५००/११०९२/कामगार-८, दि.१७/३/२००३.

२) कामगार आयुक्त यांचे पत्र क्र.आस्था/१२११/से. ज्ये./सहाकाआ/कार्या-२,
दि.२३/१/२०१२.

शासन निर्णय :-


कामगार आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील सहायक कामगार आयुक्त,
वर्ग-१ या पदांवरील अधिका-यांची उक्त संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये
दि.१/१/२००० पर्यंतची अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

२. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दि.२१/१०/२०११ मधील तरतूदीनुसार
तात्पुरती ज्येष्ठतासूची तयार करताना त्या संबंधित वर्षात नियमित पदोन्नती, सरळसेवा वा अन्य
विहित मार्गाने नियुक्त अधिकारी/कर्मचा-यांचा समावेश असलेली तात्पुरती अतिरिक्त
ज्येष्ठतासूची तयार करून प्रसिध्द करावी, अशा सूचना आहेत. त्यानुसार दि. १/१/२००० ते
दि.३१/१२/२००० या कालावधीत सहायक कामगार आयुक्त या पदावर नियमित पदोन्नती
देण्यात आलेल्या अधिका-यांची तात्पुरती अतिरिक्त सेवाज्येष्ठता यादी सोबत जोडलेल्या
प्रपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात येत आहे. ही सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करताना दि.१ जानेवारी,
२००१ हा आधारभूत दिनांक मानण्यात आलेला आहे.

३. सदर सेवाज्येष्ठता यादीबाबत संबंधित अधिका-यांनी त्यांच्या हरकतीची
निवेदने दोन प्रतीत कामगार आयुक्त, मुंबई यांचेकडे दि.१५/४/२०१२ पर्यंत पाठवावीत.
त्यानंतर मिळालेल्या निवेदनांचा विचार करण्यात येणार नाही.

४. कामगार आयुक्त, मुंबई यांनी या संदर्भात त्यांना प्राप्त झालेली सर्व निवेदने एकत्रित करून त्यावरील अभिप्रायासह शासनाकडे दि.३०/४/२०१२ पर्यंत प्रस्ताव पाठवावा, म्हणजे त्यांची पडताळणी करून दुरुस्तीसह अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करणे शक्य होईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(सुदिन गायकवाड)
शासनाचे अवर सचिव.

प्रति,

- १) कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई. (१५ प्रतींसह)
- २) सामान्य प्रशासन विभाग (कार्यासन-१२), मंत्रालय, मुंबई.
- ३) सर्व संबंधित अधिकारी व्दारा कामगार आयुक्त, मुंबई.
- ४) निवड नस्ती (कामगार-८)

शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र. ज्येष्ठता-२०१२/प्र.क्र.२२/कामगार-८, दि.३१ मार्च, २०१२ सोबतचे प्रपत्र -अ
कामगार आयुक्त कार्यालयातील सहायक कामगार आयुक्त या संवर्गाची दि.१/१/२००० ते दि.३१/१२/२००० या कालावधीत नियमित नियुक्त झालेल्या
अधिका-यांची हंगामी ज्येष्ठतासूची

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	नांव	प्रवर्ग (नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक)	जन्मतारीख	नियुक्ती दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने/ मर्यादित विभागीय परिशेवदारे नियुक्त) उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परिशेचे वर्ष	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानीय दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१)	८०	श्री. डी. बी. पवार	विजा'अ'	१९/५/१९५९	२०/४/१९९३	पदोन्नती	३१/३/२०००	३१/५/२०१७	
२)	८१	श्री. रा. म. परशेटी	खुला	०७/०३/१९५४	३०/८/१९९६	पदोन्नती	३१/५/२०००	३०/३/२०१२	
३)	८२	श्री. म. मा. बायस	विजा'अ'	०१/०६/१९५१	३०/८/१९९६	पदोन्नती	३०/६/२०००	३१/५/२००९	
४)	८३	श्री. टी.जी. नवलाखे	अनुसूचित जमाती	२६/१२/१९४७	३०/८/१९९६	पदोन्नती	३०/११/२०००	३१/१२/२००५	